

गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील  
गट "क" व गट "ड" संदर्भातील पदे सरळसेवेने  
भरताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-२००९/प्र.क्र.२५३/०९/१२,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २.२.२०११

- वाचा : १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-१००३/प्र.क्र.९६/२००३/१३-अ, दि.१९.११.२००३.  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-२००४/प्र.क्र.१२/०४/बारा, दि. ७.६.२००४.  
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. प्रानिम-२००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दि. १९.१०.२००७.  
४) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. असंक-१०१०/प्र.क्र.१/२०१०/वित्तीय सुधारणा-१, दि.५.६.२०१०.

### शासन निर्णय

शासकीय/निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम इत्यादींच्या अधिपत्याखालील कार्यालयातील रिक्त पदे भरताना (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणारी पदे वगळून) रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून (सेवायोजन कार्यालयाकडून) ज्येष्ठतेनुसार यादी प्राप्त करून घ्यावी तसेच रिक्त पदांची जाहिरात सर्व प्रसारमाध्यमांद्वारे देऊन अर्ज मागविण्यात यावे. याप्रमाणे प्राप्त होणा-या यादी व अर्जांमधून पात्र उमेदवारांची विहित पध्दतीनुसार निवड करण्यात यावी असे आदेश संदर्भाधीन अ.क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत. गट "ड" मधील रिक्त पदे नामनिर्देशनाने भरताना अनुसरण्याची कार्यपध्दती संदर्भाधीन अ.क्र.२ येथील शासन निर्णयान्वये विहित केली आहे. तसेच राज्य शा.नाच्या दूर्यम सेवांमध्ये (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणारी पदे वगळून) गट "क" मधील पदांवर निवडीची कार्यपध्दती संदर्भाधीन अ.क्र.३ येथील शासन निर्णयान्वये विहित केली असून त्याअनुषंगाने वेळोवेळी सुधारित आदेश देण्यात आले आहेत.

२. शासकीय कार्यालयातील गट "क" मधील (लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळून) व गट "ड" मधील पदे भरताना वर नमूद शासन परिपत्रक/निर्णयातील आदेशानुसार कार्यवाही करावयाची आहे. तथापि गडचिरोली संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित केला असून तेथील भौगोलिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील गट-क व गट ड मधील पदांवर नियुक्तीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

३. गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील गट-क व गट ड मधील पदांवर नियुक्तीसाठी स्थानिकांना प्राधान्य मिळाल्यास तेथील बेरोजगारी कमी होऊन जनतेच्या विकासास हातभार लागेल. तसेच पदे रिक्त राहण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनाने असा निर्णय घेतला आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील गट "क" व "ड" मधील सरळसेवेची पदे भरताना स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतूदी व सेवाविषयक अन्य आदेश यांबरोबर खालील अटी नियुक्तीसाठी विहित करण्यात याव्यात :-

१) गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी तसेच स्थानिक आदिवासी भागात बोलली जाणारी बोली भाषा (Local Tribal dialect) अवगत असणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच शासन निर्णय,

सामान्य प्रशासन विभाग, दि. ११.५.१९९७, १९.७.१९९८ व १०.९.२००८ अन्वये तरतुद केलेल्या पसंतीक्रमाच्या अंगोदरचा प्रथम पसंतीक्रम देण्यात येईल.

२) संबंधित कर्मचारी गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बबलीस पात्र ठरणार नाहीत.

३) गडचिरोली जिल्ह्यातील पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेतांना परीक्षेसाठी बिलित अभ्यासक्रमांमध्ये (म्हा पक्षाच्या सेवाप्रवेश नियमातील शैक्षणिक अर्हतेनुसार त्या स्तरावरील) स्थानिक भागाच्या भौगोलिक व अन्य माहितीचा जास्त प्रमाणात समावेश असावा.

४) गट "क" व गट "ड" मधील पदांवर नियुक्तीसाठीच्या अन्य अटी व शर्ती कायम राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या संगणक संकेतांक २०११०२०२१९२४२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

के.पी.बक्षी

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,  
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
सर्व विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/  
सचिव,  
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,  
सर्व मंत्रालयीन विभाग,

त्यांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी,  
गडचिरोली जिल्ह्यातील त्यांच्या अधिपत्याखालील  
विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.

\*प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

\*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

\*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई.

\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे

कार्यालय, मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद)

मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा)

मुंबई,,

\*सचिव, राज्य माहिती आयोग, नविन प्रशासन भवन,

मुंबई,

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई  
(प्रसिद्धीकरिता- २ प्रती)

विभागीय आयुक्त, नागपूर

जिल्हाधिकारी, गडचिरोली.

यांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी,

गडचिरोली जिल्ह्यातील त्यांच्या अधिपत्याखालील

विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने

सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १३-अ.

निवड नस्ती.

\*पत्राने.